

कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांकडून जमा केलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा परतावा यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात अनुदान वितरीत करण्याबाबत....

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,

शासन निर्णय क्रमांक : कृषिवि-३७२४/प्र.क्र.१००/७-अे,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १३.०३.२०२५.

- वाचा :-** १) शासन निर्णय क्रमांक, कृषि व पदुम विभाग, कृविआ-११०८/प्र.क्र.१००/६-अे, दिनांक २७/०२/२००९,
- २) शासन निर्णय क्रमांक, कृषि व पदुम विभाग, कृविआ-१११०/प्र.क्र.१००/६-अे, दिनांक ०५/०३/२०११,
- ३) शासन निर्णय क्रमांक, कृषि व पदुम विभाग, संकिर्ण-१५१४/प्र.क्र.११७/६-अे, दिनांक ३०/११/२०१५,
- ४) वित्त विभागाचे परिपत्रक क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३, दि.०१.०४.२०२४ व दि.२५.०७.२०२४.
- ५) शासन निर्णय क्रमांक, कृषि व पदुम विभाग, संकिर्ण-१५१९/प्र.क्र.६५/६-अे, दिनांक २६/०६/२०२३.
- ६) नियंत्रक, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचे पत्र जा.क्र.मफुकृवि/लेखा-४/नपअंनिवे/पुरवणी मागणी/२५३/२०२३, दिनांक २७/११/२०२४.
- ७) नियंत्रक, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांचे पत्र जा.क्र.डॉ.बासाकोकृवि/लेखा-३/नपअंनियो/४०१/२०२४, दिनांक १३/१२/२०२४.

प्रस्तावना :-

कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांकडून जमा केलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा परतावा मिळण्यासाठी संदर्भ क्रमांक ६ व ७ अन्वये राहुरी व दापोली कृषि विद्यापीठांनी मागणी केल्यानुसार निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरून खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

राज्यातील कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांकडून जमा केलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा परतावा यासाठी लेखाशीर्ष ८३४२ ०१४१ अंतर्गत, सन २०२४-२५ करीता एकूण अर्थसंकल्पीत तरतुद रु.७,०५,११,०००/- पैकी रु.६४,५८,६०१/- (अक्षरी रुपये चौसष्ट लाख, अठ्ठावन्न हजार, सहाशे एक फक्त) इतके अनुदान खालीलप्रमाणे वितरीत करण्यास शासन मंजूरी देत आहे.

(रुपये)

अ. क्र.	लेखाशीर्ष उद्दीष्टे व बाब	विद्यापीठाचे नाव	आहरण व संवितरण अधिकारी	सन २०२४-२५ करीता अर्थसंकल्पीय तरतुद	वितरीत करावयाचे अनुदान
१.	२.	३.	४.	५.	६.
१)	८३४२ - इतर ठेवी ०० - ११७ - शासकीय कर्मचाऱ्यां साठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (००) (०६) कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्था मधील कर्मचा-यांकडून जमा केलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाचा परतावा. (८३४२ ०१४१)	महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली	सहायक लेखाधिकारी, अहिल्यानगर सहायक लेखाधिकारी, दापोली	७,०५,११,००० एकूण ७,०५,११,०००	९,६८,६०५ ५४,८९,९९६ ६४,५८,६०१

२. अटी व शर्ती:-

- संदर्भ क्रमांक १ ते ४ येथील शासन निर्णयातील अटी व शर्तीची पूर्तता करण्यात यावी.
- विद्यापीठास मंजूर करण्यात आलेले अनुदान महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम, १९८३, महाराष्ट्र कृषि विद्यापीठ परिनियम, १९९०, आणि महाराष्ट्र कृषि विद्यापीठ लेखा संहिता, १९९१ मधील तरतूदीप्रमाणे आणि प्रचलित शासन आदेश व विहित कार्यपध्दतीनुसार सक्षम अधिका-यांची प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेतल्यानंतर विहित मर्यादेत खर्च करण्यात

यावे. केवळ अर्थसंकल्पीय तरतूद आहे किंवा अनुदान वितरीत केले आहे म्हणून खर्च करू नये.

- ३) सदर अनुदान कोणत्याही परिस्थितीत स्वीय प्रपंजी लेख्यात / PLA बँक खात्यात ठेवता येणार नाही.
 - ४) सदर अनुदान सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातच खर्चासाठी सक्षम स्तरावर मान्यता घेऊनच खर्च करण्यात यावे.
 - ५) अर्थसंकल्पीत अंदाजाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.
 - ६) उपलेखाशिर्षनिहाय, गटनिहाय, योजनानिहाय व बाबनिहाय वितरीत केलेला निधी कोणत्याही कारणास्तव अखर्चित / शिल्लक राहीला / राहणार असेल तर सदर अखर्चित / शिल्लक निधी शासनाचे मान्यतेशिवाय इतर गटांसाठी / योजनांसाठी / बाबींसाठी परस्पर वर्ग करू नये किंवा खर्च करू नये.
 - ७) निधी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या तसेच नियोजन व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व प्रचलित अटी व शर्तीचे व वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
३. विद्यापीठाचे नियंत्रक आणि इतर संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी उपरोक्त अटी व शर्तीचे काटेकोरपणे अनुपालन करावे.
४. उपरोक्त विवरणपत्रातील स्तंभ क्र.३ मधील आहरण व संवितरण अधिकारी यांनी वरीलप्रमाणे वितरीत केलेले अनुदान संबंधित कृषि विद्यापीठाचे नियंत्रक यांना अदा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
५. या प्रित्यर्थचा खर्च सन २०२४-२०२५ च्या अंदाजपत्रकात खालील लेखाशीर्षाखाली मंजूर केलेल्या तरतूदीतून भागवावा व त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

८३४२ - इतर ठेवी

००-

११७- शासकीय कर्मचा-यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना

(००) (०६) कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थामधील कर्मचा-यांकडून जमा केलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाचा परतावा.

(८३४२ ०१४१)

६. सदर शासन निर्णय वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ (भाग-१) मधील परिच्छेद १४२ के अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक-५/प्रशा-४ दि.०९/०१/२०२५ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२५०३१३१५५१५९४८०१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मिताली चौधरी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा परीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर.
२. महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.
३. वित्तीय सल्लागार, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.
४. कुलगुरु / कुलसचिव / नियंत्रक, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि.अहिल्यानगर.
५. कुलगुरु/कुलसचिव / नियंत्रक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली.
६. सहायक लेखाधिकारी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहिल्यानगर.
७. सहायक लेखाधिकारी, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी.
८. जिल्हा कोषागार अधिकारी, अहिल्यानगर /उपकोषागार अधिकारी, राहुरी, जि. अहिल्यानगर.
९. जिल्हा कोषागार अधिकारी, रत्नागिरी/उपकोषागार अधिकारी, दापोली, जि. रत्नागिरी.
१०. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
११. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
१२. उप मुख्य लेखा परीक्षक (वरिष्ठ) स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
- १३.अवर सचिव/ कक्ष अधिकारी (का.६-अे /२-अे), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१४. कार्यासन ७-अे (निवडनस्ती).